



AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED

Petrochemicals (Manufacturers & Traders of Bitumen & Bituminous Products) • Logistics for Bitumen & LPG • Wind Mills.

CIN NO.: L99999MH1995PLC084618

June 22, 2022

To,

BSE Limited

Corporate Relationship Department
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code – 531921

National Stock Exchange of India Limited

'Exchange Plaza' C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051
Symbol: AGARIND; Series: EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of Transfer of Shares to IEPF - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copy of the newspaper advertisement published in the Business Standard and Prattakaal. The same has been made available on the Company's website www.aicltd.in.

This is for your kind information and records.

Thanking You,

For Agarwal Industrial Corporation Limited

Dipali Pitale

Company Secretary & Compliance Officer



FOOD CORPORATION OF INDIA
भारतीय खाद्य निगम
TENDER NOTICE

For and on behalf of Food Corporation of India, General Manager (Maharashtra), invites "Online Tenders" under **TWO BID SYSTEM** through e-Tendering for appointment of Handling & Transport contractor for **MISWC PARBHANI, PARBHANI PPD GODOWN AND PWS PARBHANI (GOWDA WAREHOUSE) AT RISK AND COST OF M/S NAGNATH GANGADHARRAO PALDEWAR**. Tender form and descriptive NIT can be viewed on www.fci.gov.in & gem.gov.in.

Note:
 a) Last date for online sale and submission of tender form is on 01.07.2022
 b) Pre-bid meeting for all tenders is scheduled at FCI, Regional Office, Mumbai on 24.06.2022 at 12.00 hrs.

DATE : 22.06.2022

PUNJAB & SIND BANK
 (A Group of India Undertakings)
 Where Service is a way of life.

PREMISES REQUIRED

Bank invites offers, under two bid system (technical & financial), for premises, measuring carpet area mentioned below on ground floor, on lease basis for a minimum period of 15 years for Branches at:

Name of branch and location in the city	Carpet area (In Sq ft)
1. Sion Koliwada Mumbai	1200-1500

Last date to submit bids in two separate envelopes is **07.07.2022** For more details visit our website www.punjabandsindbank.co.in

Zonal Manager, Mumbai Zone

PUBLIC NOTICE

Under instructions of my client, I am investigating the title of **Indotex Export House LLP** in respect of 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 21 to 25 (Share Certificate No. 5) of the Jasvile Co-operative Housing Society Limited and all beneficial right, title and interest in Flat No. 10 on the 3rd Floor admeasuring 1053 Sq. Ft. or thereabouts carpet area in the building known as Jas Vile Apartments, situated at 9, Vitthaladas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai 400-020. Any person or persons having any claims in respect of the said shares or the said premises should send their claims in writing to the undersigned with documentary evidence in support thereof within 7 days of publication of this notice, failing which, claims if any, shall be deemed to have been waived.

Aditya Sawant
 Advocate
 202, Vardhaman Chambers,
 Cawasjee Patel Street,
 Fort, Mumbai 400001.

Place: Mumbai
 Date: 22.06.2022

To book your copy,
 SMS
 reachbs to 57575 or
 email us at
order@bsmail.in

Business Standard
 Insight Out

SHREEJI CO-OP. HOUSING SOCIETY LTD.
 Regn No. BOM/WH/HSG/TC/995/8849/1988. Dt. 06/10/1988
 C.T.S. No. 3851, Plot No. 31, TPS-II, 5th Road, Ghatkopar (W), Mumbai - 400086

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **11/07/2022 at 4:00 pm** at the office of this authority.

Respondent No. - (1) M/s. Chirag Builders, 1st floor, Anand Bhavan, 17, Babu Genu Road, Princess Street, Mumbai-400002 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY :-
 Shree ji CHSL along with land as mention C.T.S. No. 3851, Plot No. 31, TPS-II, 5th Road, Ghatkopar (W), Mumbai - 400086

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
--	--	31	3851 (C.S.O. Ghatkopar)	876.3 sq.mtr.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1673/2022
 Place : Konkarn Bhavan,
 Competent Authority & District Dy. Registrar,
 Room No. 201, Konkarn Bhavan,
 C.B.D. Belapur,
 Navi Mumbai-400614.
 Date : 20/06/2022 Tel.: 022-27574965
 Email : ddf2coopmumbai@gmail.com

Sd/-
 (Pratap Patil)
 Competent Authority & District
 Dy. Registrar Co.op. Societies (2),
 East Suburban, Mumbai

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my client intends to purchase Room No. 314, Second Floor, Building No. 9, situated on land bearing CTS No.1025 (pt), at Village Kopri, Thane (East) 400603 from the present owner Shri Kewal Krishan Manchanda. The Owner has represented to my clients that he has inherited the said Premises by virtue of being legal heir of Late Shri Anantram Manchanda and in pursuance of the disclaimers of the other legal heirs of the deceased owner. If any person/s, bank, financial institution or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Premises, shall raise their objections in writing with proper evidence, within 15 days from the date of this notice at A-70, Sri Guru Nanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East), otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Anil S Shamasani
 Advocate
 Date: 22-06-2022 Place: Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our clients **MR. VAIBHAV CHETAN PAREKH MRS. TRUPTI CHETAN PAREKH** who are wishing to purchase the Flat No. 02, Ground Floor, **JAGDUSHA NAGAR ANIL Co-operative Housing Society Ltd., Admeasuring area about 350 Sq. Ft. Carpet**, JAGDUSHA Nagar, Rife - Rang, land bearing CTS No. 74/25 lying being situated at Village Ghatkopar Plot No. 18-20, Mumbai 400086. An Agreement For Sale is executed between **M/S ANIL BUILDER** as a Vendor and **MR. HIREN N. SHAH** as a Purchaser. For above mentioned Flat Original 1st Chain Agreement For Sale is lost & misplaced. **MRS. SHILPA N. SHAH** had sold the above mentioned Scheduled Flat to **MRS. NIRMALA JETHALAL BHANUSHALI**. An Agreement For Sale dated 11/10/1981 is executed between **MRS. SHILPA N. SHAH** as a Transferor and **MRS. NIRMALA JETHALAL BHANUSHALI** as a Transferee. 2nd Chain Original Agreement dated 11/10/1981 for the above mentioned premises, Original Agreement for Sale is lost and misplaced. All persons having any right, title interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned at Shop No. 47, Dewan Tower, Kubara Hotel, Vasai road (west), Dist. Palghar Pin Code 401202 within fourteen days from the date of publication of this Notice, without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Place: Mumbai / Date : 22.06.2022 **Sd/-**
 Advocate. **Mrs. Pradnya Vikas Gaikwad**

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf **MR. OMKAR MAHANANDAN PRASANNA** in respect of the property as more particularly described in the Schedule hereunder which is absolutely owned and held by him, has decided to sell the said scheduled property. The said property was originally purchased by **Dr. Prasann Dattatraya Mungekar**. The said **Dr. Prasann Dattatraya Mungekar** died intestate on 17/03/2019 and the said property was inherited by his son, **MR. OMKAR MAHANANDAN PRASANNA**. Therefore, any person(s) having any claim in respect of the said scheduled property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or disposition or under any decree, order or award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 37/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, Mithochwki, Malad (West), Mumbai- 400 064, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
 All that **Flat No. C-704**, admeasuring 500 Sq. ft. Built-up area on the 7th Floor of the building known as **La-Chapelle Co-operative Housing Society Ltd.**, Evershine Nagar, Malad (W), Mumbai - 400 064, situate on Plot bearing No. 51, Bldg. 'A', Survey No. 26/46, C. T. S. No. 307/42, Village Valnai, Taluka Borivali, Mumbai Suburban District.

Date: 22.06.2022 **Sd/-**
 Nishant Rana
 Place: Mumbai Advocate High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our clients **MR. JAI CHETAN PAREKH & MR. CHETAN PAREKH** who are wishing to purchase the **Flat No. 01, Ground Floor, JAGDUSHA NAGAR ANIL Co-operative Housing Society Ltd., Admeasuring area about 350 Sq. Ft. Carpet**, JAGDUSHA Nagar, Rife - Rang, land bearing CTS No. 74/25 lying being situated at Village Ghatkopar Plot No. 18-20, Mumbai 400086. An Agreement For Sale is executed between **M/S ANIL BUILDER** as a Vendor and **MR. HIREN N. SHAH** as a Purchaser. For above mentioned Flat Original 1st Chain Agreement For Sale is lost & misplaced. All persons having any right, title interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned at Shop No. 47, Dewan Tower, Kubara Hotel, Vasai road (west), Dist. Palghar Pin Code 401202 within fourteen days from the date of publication of this Notice, without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Place: Mumbai **Sd/-**
 Date: 22.06.2022 Advocate. **Mrs. Pradnya Vikas Gaikwad**

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that original Share Certificate bearing No. 216 pertaining to Shares Distinctive Nos. 1031 to 1035 (both inclusive) and Share Certificate bearing No. 614 pertaining to Shares Distinctive Nos. 6216 to 6260 (both inclusive) held in the name of **MR. MUKESH MUKUNDBHAI MODI** issued by The Association of the Commerce House Block Owners Limited in respect of Block No. 214A on the 2nd Floor of the Building known as Commerce House, 140, Nagindas Master Road, Fort Mumbai 400001, is lost/misplaced and hence an application is received by the Association for issue of duplicate share certificates. The Association hereby invites claims and objections from heir(s), claimant(s)/ objector(s), if any, for issue of duplicate Share Certificate in the name of **MR. MUKESH MUKUNDBHAI MODI** within **21 (Twenty-one) days** from the date of publication of this Notice, along with copies of such documents and other proof, in support of the claim in the office of the Association at 622, Commerce House, 140, Nagindas Master Road, Fort Mumbai 400001. If no objections are received within the abovementioned time, the Association will be free to issue duplicate Share Certificates.

For and on behalf of
 The Association of the Commerce
 House Block Owners Limited
Sd/- Hon. Chairman
 Date: 22/06/2022
 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that **Mrs. Vimladevi Bankebhari Agarwal** is the absolute owner of Gala No.4, in the building known as 'Siddharth Tower', situated on land bearing CTS No.309 & 310, Tikka No.2, at Village Chendani, Beside Post Office, Near Railway Station, Thane (West) 400601. The owner has informed me that she has misplaced the original agreement between M/s Siddharth Enterprises and the Owner. The Owner now intends to gift the said Gala to her sons and grandson. If any person/s, bank, financial institution or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Gala, shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at A-70, Sri Guru Nanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East), otherwise such claim will be considered as waived and no claims will be entertained thereafter.

Anil S Shamasani
 Advocate
 Date: 22-06-2022 Place: Thane

PUBLIC NOTICE

My Client Mohammed Shawzab Shaikh has intend to make Release Deed WHEAREAS THE DEED OF RELEASE was executed and registered between (1) Reshana Ahmed Shaikh, W/o Shoeb Ahmed Shaikh, (2) Ms. Uzma Shoeb Shaikh, D/o Shoeb Ahmed Shaikh, (3) Ms. Rehnema Zehra Shoeb Ahmed Shaikh, (4) Mohammad Asad Shaikh, (Minor) Through Natural Guardian & Mother Smt. Reshana Ahmed Shaikh, hereinafter the above (1) & (4) shall be referred to as the "Releasees" and (5) Mohammed Shawzab Shaikh, Hereinafter the above shall be referred to as the Releasee; Executed on 08/06/2022 for (a) flat admeasuring about 511 sq.ft. Built up area and situated at Flat No 204, on 2nd Floor of Building No. 38, building known as Aghadi Nagar Co-operative Housing Society Ltd. situated at Dargah Cross Road, Sonapur, Bhandup (W), Mumbai 400078 standing on the plot of land bearing CTS No. 88 (part), Survey No. 165 (part) of Village Bhandup, and within the limits of Taluka Kuria, District- Mumbai. (b) Flat admeasuring about 433 sq.ft. Built up i.e. 541 sq ft Super Built Up area and situated at Flat No 205, on 2nd Floor of Building No. 38, building known as Aghadi Nagar Co-operative Housing Society Ltd. situated at Dargah Cross Road, Sonapur, Bhandup (W), Mumbai 400078 standing on the plot of land bearing CTS No. 88 (part), Survey No. 165 (part) of Village Bhandup, and within the limits of Taluka Kuria, District- Mumbai.

WHEREAS LATE MR. SHOEBA AHMED (ACCHOO) SHAIKH was the Owner of the said properties has expired on 06/06/2013 who was Husband of RELEASOR No.1 and Father of RELEASOR No. 2, 3, 4 and RELESEE No. 5 leaving behind the RELEASORS and RELESEE as his Class 1 Legal Heirs. Wherein the Deceased Father/Husband, the Releasor and Releasee own 1/5th share in the said property and have released their respective shares.

Any person/s having any claim against or to the above mentioned Residential premises or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed as having been nonexistent [waived/abandoned].

Date: 20/06/2022 **Sd/-**
 G.S. Services, Shop No. 46
 Near Madhuban Garden, Khot Road,
 L.B.S. Marg, Bhandup (w), Mumbai-78

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that our clients are negotiating with **MR. MADHAV DATTATRAY KOPARKAR** presently residing at 501, 5th floor, Saraswati Nilayam Co-Operative Housing Society Limited, 37-A, Chitranjan Road, Vile Parle East, Mumbai 400057 for purchase of Flat No. 501, 5th Floor along with right to use Car Parking space on the ground floor of the building Saraswati Nilayam 37-A, Chitranjan Road, Vile Parle East, Mumbai 400057 and 10 fully paid-up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Numbers from 131 to 140 (both inclusive) comprised in Share Certificate No. 14 dated 12 March 2022, issued by Saraswati Nilayam Co-operative Housing Society Limited, more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Premises") any person(s) having any agreement, right, title, claim or interest in or upon the said Premises or any part thereof by way of lease, lien, gifts, licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise of whatsoever nature are hereby requested to inform the same in writing to the undersigned at the address mentioned below together with documentary evidence thereof within 15 days from the date of publication hereof failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transaction shall be completed without any reference to such claim.

THE SCHEDULE OF THE PREMISIES REFERRED TO ABOVE:

Flat No. 501 admeasuring 700 sq. feet carpet area on the 5th Floor, along with right to use Car Parking space on the ground floor, of the building Saraswati Nilayam, 37-A, Chitranjan Road, Vile Parle (East), Mumbai 400057, falling under cadastral survey No. 933AA of Vile Parle East Division, Mumbai and 10 fully paid-up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Numbers from 131 to 140 (both inclusive) comprised in Share Certificate No. 14 dated 12 March 2022 of Saraswati Nilayam Co-operative Housing Society Ltd., Mumbai - 400057.

Sd/-
SAMPAT & MEHTA
 Chartered Accountants
 B-501/502, 11 Sarvodaya,
 Western Express Highway, Bandra East
 Mumbai 400 051

Dated: 21st June 2022.

PUBLIC NOTICE

Notice under Section 13 (4) of the SARFAESI ACT, 2002 read with Rule 8 (1) of the Security (Enforcement) Interest Rules, 2002

Whereas, the Authorized Officer of the Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of powers under section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 24.01.2022 thereby calling upon the Borrower namely **Mr. Sanjay Yashwant Barsingh, S/o. Mr. Yashwant Barsingh (Borrower/Mortgagor)** to repay an amount of **Rs.28,71,795.94 (Rupees Twenty Eight Lac Seventy one Thousand Seven Hundred Ninety Five and Paise Ninety Four Only)** being the balance outstanding as on 31.12.2021 in the account of the Borrower, within 60 days from the date of the said notice together with the future interest and other charges thereon.

The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said borrower in particular and the public in general that the undersigned being authorized officer of the J & K Bank Ltd. has taken possession of the mortgaged property described herein below, in exercise of the powers conferred on me under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, on this **20th day of month of June 2022**. The said borrower in particular and the public in general are hereby cautioned against dealing with the said property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the J&K Bank Limited for the amount in aggregating to **Rs.30,17,222.94 (Rupees Thirty Lac Seventeen Thousand Two Hundred Twenty Two and Paise Ninety Four Only)** together with future interest thereon from 01.06.2022 and other charges incurred or to be incurred.

The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 Flat A-304 3rd floor Royal Crest, Revenue Beverly Park, Mira Bhayandar Road, Mira Road (East), Thane-401107.

Date: 20.06.2022 **Sd/- Authorized Officer,**
 Place: Mumbai **Jammu & Kashmir Bank Ltd.**

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL AT MUMBAI BENCH
 IN
COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA)/ 107/ MB/ 2022
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA) / 09/ MB/ 2022
 In the matter of the Companies Act, 2013;
 AND
 In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013;
 AND
 In the matter of Scheme of Arrangement and Amalgamation between Focus Vanija Private Limited (CIN: U51109MH2007PTC363531) (Transferor Company), with Intensive Finance Private Limited (CIN: U65921MH2011PTC213129) (Transferee Company) and their respective Shareholders
 Focus Vanija Private Limited Transferor Company / Petitioner Company
 Intensive Finance Private Limited Transferee Company / Petitioner Company

ADVERTISEMENT DETAILING PETITION
COMPANY SCHEME PETITION NO. 107 OF 2022

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification, the Proposed Scheme of Amalgamation of Focus Vanija Private Limited (CIN: U51109MH2007PTC363531) (Transferor Company), with Intensive Finance Private Limited (CIN: U65921MH2011PTC213129) (Transferee Company) and their respective Shareholders was presented by the Petitioner Companies on 02nd June 2022, and the said Petition is fixed for hearing before the Mumbai Bench of The National Company Law Tribunal on 7th July 2022.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit should be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Sd/-
 Vidisha Poojia
 Petitioner's Advocate
 309, New Bake House,
 Kala Ghoda, Mumbai - 400023

Place: Mumbai
 Date: 20th June, 2022

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my clients intend to purchase immovable property being Flat No.76, First Floor, Building No. D, Prem Nagar Co-op. Hou. Soc. Ltd., situated on land bearing Survey No. 18/1, 19, 20/1, 22/1 at Village Chendani, Thane (East) 400603 from the present owner Mrs Pushpa Ramchandani. The owner has represented to me that she has misplaced the original allotment letter in respect of the said Flat issued by Prem Nagar Co-op. Hou. Soc. Ltd., to Mr Harchandrai G Wadhvani and original transfer deed between Mr Harchandrai G Wadhvani and Smt Lajwanti Shamas Kotwani & Mr Sham K Kotwani. If any person/s, bank, financial institution or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Premises, shall raise their objections in writing with proper evidence, within 15 days from the date of this notice at A-70, Sri Guru Nanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East), otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Anil S Shamasani
 Advocate
 Date: 22-06-2022 Place: Thane

J&K Bank
 Serving To Empower
National Business Centre
 Zonal Office Mumbai
 1st & 2nd Floor, Bandra Kuria Complex,
 Bandra (E) Mumbai - 400051

POSSESSION NOTICE

Notice under Section 13 (4) of the SARFAESI ACT, 2002 read with Rule 8 (1) of the Security (Enforcement) Interest Rules, 2002

Whereas, the Authorized Officer of the Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of powers under section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 24.01.2022 thereby calling upon the Borrower namely **Mr. Ramesh Popat Kedare, S/o. Mr. Popat J. Kedare (Borrower/Mortgagor)** to repay an amount of **Rs.28,73,424.25 (Rupees Twenty Eight Lac Seventy Three Thousand Four Hundred Twenty four and Paise Twenty Five Only)** being the balance outstanding as on 31.12.2021 in the account of the Borrower, within 60 days from the date of the said notice together with the future interest and other charges thereon.

The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said borrower in particular and the public in general that the undersigned being authorized officer of the J & K Bank Ltd. has taken possession of the mortgaged property described herein below, in exercise of the powers conferred on me under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, on this **20th day of month of June 2022**. The said borrower in particular and the public in general are hereby cautioned against dealing with the said property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the J&K Bank Limited for the amount in aggregating to **Rs.30,18,934.25 (Rupees Thirty Lac Eighteen Thousand Nine Hundred Thirty Four and Paise Twenty five only)** together with future interest thereon from 01.06.2022 and other charges incurred or to be incurred.

The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 Flat G/001, B-wing, Ground Floor, Royal Crest, Revenue Beverly Park, Mira Bhayandar Road, Mira Road (East), Thane-401107.

Date: 20.06.2022 **Sd/- Authorized Officer,**
 Place: Mumbai **Jammu & Kashmir Bank Ltd.**

MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED
 Registered Office: 4, Shoorji Vallabhdas Marg, P.O. BOX 122, Mumbai - 400 001.
 Tel.: 022-2261 0981 Fax: 022-2261 4207
 E-mail: mmcladv@yahoo.co.in Website: <http://www.mmclimited.net>
 CIN NO. : L63020MH1951PLCO13745

NOTICE

(A public notice before sending Notice of Extra Ordinary General Meeting to its Shareholders, in Compliance with vide General Circular No. 17/2020 dated 13th April 2020)

Dear Shareholders,

Your Company ("Mackinnon Mackenzie and Company Limited") is proposing to hold its Extra Ordinary Annual General Meeting through Video Conferencing or Other Audio-Visual Means on 22nd July 2022 at 12:00 pm. Shareholders / Members who have not updated their email address are requested to update their email addresses by writing to the Company at mmcladv@yahoo.co.in and service@satellitecorporate.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card on or before 22nd July 2022.

By Order of the Board of Directors
For MACKINNON MACKENZIE AND CO LIMITED

NANDKISHOR YASHWANT JOSHI
 DIRECTOR
 DIN: 09324612

PLACE: MUMBAI
DATED: 22nd JUNE 2022

NOTES:
 1) To support the 'Green Initiative', Members who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at mmcladv@yahoo.co.in and service@satellitecorporate.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card.

J&K Bank
 Serving To Empower
National Business Centre
 Zonal Office Mumbai
 1st & 2nd Floor, Bandra Kuria Complex,
 Bandra (E) Mumbai - 400051

POSSESSION NOTICE

Notice under Section 13 (4) of the SARFAESI ACT, 2002 read with Rule 8 (1) of the Security (Enforcement) Interest Rules, 2002

Whereas, the Authorized Officer of the Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of powers under section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 24.01.2022 thereby calling upon the Borrower namely **Mrs. Vasanti Tanaji Bendre W/o Mr. Tanaji Bendre (Borrower/Mortgagor)** to repay an amount of **Rs.28,67,452.22 (Rupees Twenty Eight Lac Sixty Seven Thousand four Hundred Fifty Two & Paise Twenty Two Only)** being the balance outstanding as on 31.12.2021 in the account of the Borrower, within 60 days from the date of the said notice together with the future interest and other charges thereon.

The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said borrower in particular and the public in general that the undersigned being authorized officer of the J & K Bank Ltd. has taken possession of the mortgaged property described herein below, in exercise of the powers conferred on me under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, on this **20th day of month of June 2022**. The said borrower in particular and the public in general are hereby cautioned against dealing with the said property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the J&K Bank Limited for the amount in aggregating to **Rs.30,12,660.22 (Rupees Thirty Lac Twelve Thousand Six Hundred Sixty and Paise Twenty Two Only)** together with future interest thereon from 01.06.2022 and other charges incurred or to be incurred.

The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 Flat 703 A wing, 7th Floor, Royal Crest, Revenue Beverly Park, Mira Bhayandar Road, Mira Road (East), Thane-401107.

Date: 20.06.2022 **Sd/- Authorized Officer,**
 Place: Mumbai **Jammu & Kashmir Bank Ltd.**

AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED
 CIN: L9999MH1995PLC084618
 Regd. Office: Eastern Court, Unit No. 201-202, Plot No. 12, V.N. Purav Marg, S.T. Road, Chembur, Mumbai - 400071
 Phone Nos: +91-22-25291149/50. Fax: +91-22-25291147.
 Website: www.aicld.in; E-mail: contact@aicld.in

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Education and Protection Fund. (Financial Year 2014-15)

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules"). The Companies Act, 2013 and the Rules, inter alia, contain provisions that all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF"). However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any such transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF Fund.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication is being sent to the concerned shareholders whose Ordinary (Equity) Shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders including names, Folio Number or DP ID & Client ID and Shares due for transfer to IEPF on its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link <https://aicld.in/investor-relation/> to verify details of their unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

The concerned Shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new Share Certificate(s) in lieu of the original Share Certificate(s) held by them. After issue of new Share Certificate(s) the Company will inform Depository by way of Corporate Action to convert new Share Certificate(s) into DEMAT form and transfer the shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original Share Certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In case of shares(s) held in dematerialized form, the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts for transfer in favour of the IEPF Authority. Please note that due date for claiming dividend for **Financial Year 2014-15** is 15 days from the date of conclusion of Annual General Meeting for the FY 2021-2022 OR on or before 15th October 2022 whichever is earlier. All concerned shareholders(s) are requested to make an application to the Company/ the Company's Registrar and Transfer Agents preferably within 15 days from the date of conclusion of Annual General Meeting for the FY 2021-2022 OR on or before 15th October 2022 whichever is earlier with a request for claiming unclaimed or unclaimed dividend for the **Financial Year 2014-15** and onwards to enable processing of claims before the due date.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date or such other date as may be extended, the Company shall with a view to comply with the requirements set out in the Rules transfer the shares to IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the **Company's Registrar and Transfer Agent at Universal Capital Securities Pvt. Ltd.**, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel: 022- 28207203. Email id: info@unisc.in; Website: www.unisc.in.

For Agarwal Industrial Corporation Limited **Sd/-**
 DIPALI PITALE
 Company Secretary

